

2024	<i>Esmaspäev</i> <i>29.apr</i>	<i>Teisipäev</i> <i>30.apr</i>	<i>Kolmapäev</i> <i>01.mai</i>	<i>Neljapäev</i> <i>02.mai</i>	<i>Reede</i> <i>03.mai</i>
HOMMIK	4-viljapuder, segumarja toormoos, piim*, mandlid <i>150/15/150/6</i> <i>200/20/175/6</i>	7-viljapuder, marjad, või, piim* <i>150/20/50/150</i> <i>200/20/5/175</i>	PÜHAD	Rukkihelbepuder, või kibuvitsatee, rosinad <i>150/10/150/10</i> <i>200/10/175/10</i>	Ahjuomlett juustuga, sepik, toorjuustumääre, kakaojook <i>60/26/20/150</i> <i>80/26/20/175</i>
VAHEPALA	Kirsid* <i>50</i>	Pirn* <i>75</i>		Õun* <i>75</i>	Porgand* <i>75</i>
LÕUNA	Kurzeme strooganov, riis, peedi-kurgisalat, tomat, keefir* <i>100/120/60/30/150</i> <i>130/150/60/30/175</i>	Kartuli-klimbisupp kanaga, leib, maitsevõi ürtidega, mangotarretis, vahukoor <i>200/35/10/60/20</i> <i>250/35/10/80/30</i>	PÜHAD	Kalasupp köögiviljadega, leib, või kohupiimakreem, jõhvikakissell <i>200/55/10/30/120</i> <i>250/55/10/50/150</i>	Mulgipuder, külm kaste kurgi ja kodujuustuga, leib, porgandi-värskekapsa salat, pett* <i>200/40/18/60/150</i> <i>250/60/18/60/175</i>
OODE	Piima-odrahelbesupp, sepik, või, juust, kurk <i>120/26/5/15/20</i> <i>150/26/5/15/20</i>	Makaronisalat singiga, banaan, maitsevesi sidruniga <i>120/60/150</i> <i>150/60/175</i>	PÜHAD	Tatrakotletid, jogurti-keefirikaste maitserohelisega, kurk, mahlajook <i>80/30/20/150</i> <i>100/40/20/175</i>	Palaleib, või, kanalihasink, kurk, kummeli-sidruni jäätée <i>27/15/25/20/150</i> <i>27/15/25/20/175</i>

**PRIA koolikava*

<i>Energia</i>	<i>1156</i>	<i>1147</i>	<i>1157</i>	<i>1154</i>
<i>Süsiv</i>	<i>143</i>	<i>141</i>	<i>173</i>	<i>128</i>
<i>Rasvad</i>	<i>45,5</i>	<i>49,5</i>	<i>38,6</i>	<i>50,6</i>
<i>Valgud</i>	<i>49,8</i>	<i>41</i>	<i>37,8</i>	<i>53,3</i>